

 <p>SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR-416 004 MAHARASHTRA Colleges and University Development Section PHONE :EPABX-2609000, 2609145 FAX :0091-231-2691533 & 0091-231-2692333 Website : www.unishivaji.ac.in E-mail: stats@unishivaji.ac.in शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर - ४१६००४ महाराष्ट्र (महाविद्यालये व विद्यापीठ विकास विभाग) दुरध्वनी: (इंपीएबीएक्स) २६०९०००, २६०९१४५ फॅक्स: ००९१-२३१-२६९१५३३, २६९२३३३, २६९३२९४</p>	SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR-416 004 MAHARASHTRA
	Colleges and University Development Section
	PHONE :EPABX-2609000, 2609145
	FAX :0091-231-2691533 & 0091-231-2692333
	Website : www.unishivaji.ac.in E-mail: stats@unishivaji.ac.in

Ref No. : SU/C&U.D.Section/Prop. No.: 8/1403 Date: 24 MAR 2021

To,
Dr. Rajendra Pandurang Patil,
M. H. Shinde Mahavidyalaya, Tisangi,
Tal.-Gaganbavada, Dist.- Kolhapur.

Sub: Your project entitled, "Design and Preparation of Titania loaded Magnentic Mixed-Metal Oxide Based Core-Shell nanostructure for environmental Cleaning"
Ref : Our Office Circular No : SU / C.&U.D. Section/ UGK/ 144, dt. 23/5/2019.


Sir / Madam,
With reference to your application for financial assistance for scheme under Research Initiation Scheme-2019-2020, I am directed to inform you that the research project entitled "Design and Preparation of Titania loaded Magnentic Mixed-Metal Oxide Based Core-Shell nanostructure for environmental Cleaning" has been accepted for the financial support under the scheme for the period of two years. The total grant for the projects will be ₹.115000/- . The first installment (i.e.advance) of ₹.90000/-.

The Details of the funds sanctioned. :

Sr. No	Item	Amount sanctioned in Rs.			Grant released as First installment
		1 st Year	2 nd Year	Total	
A)	Recurring				
	1) Books and Journals	₹.0/-	₹.0/-	₹.0/-	₹.0/-
	2) Hiring Services	₹.10000/-	₹.10000/-	₹.20000/-	₹.10000/-
	3) Field Work and Travel	₹.0/-	₹.0/-	₹.0/-	₹.0/-
	4) Chemical and Glassware	₹.10000/-	₹.10000/-	₹.20000/-	₹.10000/-
	5) Contingency	₹.5000/-	₹.5000/-	₹.10000/-	₹.5000/-
B)	Non-recurring				
	*Equipment	₹.65000/-	₹0.-	₹.65000/-	₹.65000/-
	Total	₹.90000/-	₹.25000/-	₹.115000/-	₹.90000/-

* Name of the Equipment Equipment :Muffle Furnace, Magnetic Stirrer with Temperature controller.

****Once the Project grant is approved. No Chages can be made to the funding.****
Thanking you,

Yours faithfully,

Deputy Registrar,
Colleges and University
Development Section
Shivaji University, Kolhapur

Encl. :- As above
Copy to:
• Account (P.G. Bill) Section
• The Head/ Principal, M. H. Shinde Mahavidyalaya, Tisangi,
Tal.-Gaganbavada, Dist.- Kolhapur.

Dr. R.P. Patil
(Wing)
29/3/2021

म. ह. शिंदे महाविद्यालय
ना.क्र. 944... (विशेष)
I/C PRINCIPAL
M.H. Shinde Mahavidyalaya, Tisangi.

30 MAR 2021

 <p>शिवजी विद्यापीठ कोल्हापूर ज्ञानमेवामृतम् Estd: 1962 NAAC "A" Grade</p>	<p>SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR-416 004 MAHARASHTRA Colleges and University Development Section PHONE :EPABX-2609000, 2609145 FAX :0091-231-2691533 & 0091-231-2692333 Website : www.unishivaji.ac.in E-mail: stats@unishivaji.ac.in शिवजी विद्यापीठ, कोल्हापूर -४१६००४ महाराष्ट्र(महाविद्यालये व विद्यापीठ विकास विभाग) दुरध्वनी: (ईपीएबीएक्स) २६०९०००, २६०९१४५ फॅक्स: ००९१-२३१-२६९१५३३, २६९२३३३, २६९३२९४</p>
	<p>जा.क्र. एस.यु/म.व.वि.वि.विभाग/ 90&U</p>

दिनांक : 15 MAR 2018

प्रति,

- १) मा. सर्व अधिविभागप्रमुख / समन्वयक / संचालक,
सर्व अधिविभाग, शिवजी विद्यापीठ, कोल्हापूर
- २) मा. प्राचार्य, / संचालक,
सर्व संलग्न महाविद्यालये / मान्यता प्राप्त शिक्षण संस्था

विषय : Research Initiation Scheme च्या मंजूर झालेल्या प्रस्तावाबाबत.

महोदय,

शिवजी विद्यापीठ अधिविभागातील तसेच संलग्न महाविद्यालयातील युवा शिक्षकांमध्ये संशोधनाची आवड व जिज्ञासा निर्माण होण्यासाठी त्यांनी त्यांच्या संशोधन कार्यक्षेत्र (Research Areas) जास्तीत जास्त संशोधन प्रकल्प हाती घ्यावेत याकरीता सन २०१७-२०१८ या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठामार्फत Research Initiation Scheme ही योजना सुरु करण्यात आली आहे. यानुषंगाने प्राप्त प्रस्तावांपैकी मंजूर प्रस्तावांची विषयनिहाय यादी तयार करून ती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

याबाबत आपणास कळविण्यात येते की, सदर योजनेतर्गत आपल्या महाविद्यालयातील / अधिविभागातील ज्या शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशा शिक्षकांनी खालीलप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता दि. २०/०३/२०१८ पर्यंत करणे आवश्यक आहे. सबब, सदरची बाब संबंधितांच्या निदर्शनास आणावी.

कागदपत्रे :-

- १) विद्यापीठाची मान्यता (चेंज इन स्टाफ- उभी व आडवी मान्यता)
- २) प्रकल्प प्रमुख व प्राचार्य / अधिविभागप्रमुख यांचे स्वाक्षरीसह हमी पत्र
- ३) नेमणूक आदेश, नोकरीत कायम झालेचे आदेश (Confirmation Order)
- ४) स्वीकृती पत्र (Acceptance Letter-Annex.-B)

कळावे,


प्राचार्य

म. ह. शिंदे महाविद्यालय, सिसंगी
ता. गंगनबाबड, जि. कोल्हापूर.

आपला विश्वासू,



प्र कुलसचिव

महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभाग

Research Initiation Scheme 2017-2018 (Grant Sanction Proposal List)

Sr. No.	Name Of The Teacher	College Name	Subject	Faculty	Title Of The Project	Sanction Amount
1	Mr. I.M. Jamadar	Annasaheb Dange College of Engineering and Technology, Ashta Sangli, MH- 416314	Automobile Engineering	Science and Technology	A New approach for detection fo the Shaft unablance in rotors for minization of the permeature bearing and the machinery failures	1,10,000/-
✓ 2	Dr. Sharvari K. Mengane	M. H. Shinde Mahavidyalaya, Tisangi	Botany	Science and Technology	Synthesis, Characterization And Catalytic Applications of Bimetallic Nanoparticles By Using Herbal Extracts	85,000/-
3	Dr. Sunil Manikrao Sangle	Rajaram College Kolhapur	Botany	Science and Technology	Restoration of endemic plant Ipomoea clarkei HOOK.f.using plant tissue culture techniques	1,05,000/-
4	Dr. Manasi S. Patil	Sadguru Gadage Maharaj College, Karad, Dist: Satara	Botany	Science and Technology	Inducation of natural bioactive compounds with health benefits, by applications of plant Growth Regularators in a promising medicinal Plant Colubrina asiatica (L.)	1,00,000/-
5	Mr. Siddharth Ravindra Kamat	D.K.T.E. Society's Textile & Engineering Institute, Ichalkaranji.	Chemical Science	Science and Technology	A Green Approach towards synthesis and applications of Triaryl Dyes in textile and their Degradation Study	1,28,000/-
6	Birajdar Appasaheb Tukaram	Shikshanmaharshi Dr. Bapuji Salunkhe College, Miraj dist- Sangli	Chemistry	Science and Technology	Application of natural feedstock in Organic Synthesis	90,000/-
7	Dr. Sanjay Shivram Ankushrao	Dattajirao Kadam Arts, Science & Commerce College, Ichalkaranji, Tal- Hatkanangale, Dist- Kolhapur,	Chemistry	Science and Technology	Synthesis, Characterization and Properties Polyazomethines for High Temperature Applications	1,21,500/-
8	Mr. Suraj Ashok Sonawane	Deptt. of Chimistry, Rajaram College, Kolhapur- 416004	Chemistry	Science and Technology	Desinging, Synthesis and Application of Novel task Specific chiral ionic liquids derived form biomoleculas	1,00,000/-
9	Dr. Omprakash Bansidhar Pawar	Government of Maharashtra Rajaram College, Vidyanagar, Kolhapur 416004	Chemistry	Science and Technology	Project Total synthesis of (+)- Rhazinal and Exploring novel synthetic methodology using multi componet reaction strategy	95,000/-
10	Mr. Pravin Ramchandra Kharde	Karmaveer Hire Arts, Science, Commerce & Education College, Gargoti	Chemistry	Science and Technology	Green Synthesis of new biologically active pyrazolone derivatives	95,000/-

M. H. Shinde Mahavidyalaya, Tisangi
Tal. Gargoti, Dist. Kolhapur.



Effect of Sintering Temperature on Structural, Morphological, and Magnetic Properties of Nickel Ferrite Prepared via a Polyol Method

Rajendra P. Patil,* Mahendra B. Waghmare, Vilas M. Kalantre, Mohan R. Kadam, Milind G. Chikalkar, and Sagar D. Delekar

The effects of sintering temperature on the structural and magnetic properties of polycrystalline nickel ferrite synthesized by the novel polyol method are investigated. The effects of heat treatment temperature on crystalline phases formation, microstructure, and magnetic properties of Ni ferrite are investigated by x-ray diffraction (XRD), thermogravimetric, and differential thermal analysis, scanning electron microscopy, transmission electron microscopy, Fourier-transform infrared spectroscopy (FT-IR), and B-H loop tracer technique. The XRD plot of the powder samples sintered at different temperature shows increase in the peak intensity values with respect to temperature of sintering thereby showing an increasing crystallinity of the samples with an increasing sintering temperature. FT-IR spectra for sample sintered at 773 K shows two sharp bands on octahedral and tetrahedral sites. Scanning electron micrographs show spherical and uniform grains which is observed on sintering temperature 773 K. Particle size of nickel ferrite is in the range of 11–15 nm, and depends on the sintering temperature and sintering time. The saturation magnetization increased from 23.45 to 45.61 emu g⁻¹ and coercivity increases from 327.27 to 1097.03 Oe with an increase in particle size.

R. P. Patil
Department of Chemistry
M. H. Shinde Mahavidyalaya
(Affiliated to Shivaji University, Kolhapur)
Tisangi, Maharashtra 416206, India
E-mail: patilraj_2005@rediffmail.com

M. B. Waghmare
Department of Botany
The New College
Kolhapur, Maharashtra 416 004, India

V. M. Kalantre, M. R. Kadam
Department of Chemistry
Balasaheb Desai College
Patan, Maharashtra 415206, India

M. G. Chikalkar
Department of Chemistry
Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya
Warananagar Maharashtra 416113, India

S. D. Delekar
Department of Chemistry
Shivaji University
Kolhapur, Maharashtra 416004, India

DOI: 10.1002/masy.202000178

1. Introduction

Ferrites having spinel structure (AB₂O₄), are found to have technological and commercial applications in electric, magnetic, and catalytic fields because of very interesting structural, electrical, and magnetic properties.^[1–4] These properties are tunable with chemical composition, method of preparation, sintering temperature, sintering time, etc.^[1] and also, all above applications of ferrites were depending upon the nature, oxidation state and distribution of metal ions over tetrahedral and octahedral sites of spinel lattice. The structural and magnetic properties of these ferrite systems with respect to different sintering temperature conditions have been reported by many researchers.^[5–7]

Earlier researchers ferrites prepared by a ceramic method and these method involve high-temperature synthesis for the completion of solid-state reaction between the constituent oxides or carbonates. The particles obtained by this method are rather

bigger and non-uniform in size. These non-uniform particles, on compacting, result in the formation of voids and subsequently the low density ferrites. In order to overcome these difficulties, wet chemical methods viz., co-precipitation, citrate gel, and combustion etc. have been used for production homogeneous, and reproducible ferrites.^[8–16] In our previous work^[17,18] this method was employed to obtain improved powder characteristics, better homogeneity and narrow particle size distribution, thereby influencing structural, electrical and magnetic properties of spinel ferrites.

Recently, we have developed new polyol method to prepare mixed metal oxide products on large scale, because of such method particles obtained in between nano range at lower sintering temperature as compared to earlier research work. Polyol method is one of promising methods, which furnish homogeneous, ultrafine particles in narrow size distribution and also, it require low calcination temperature. Literature survey shows that there are no reports on effect of sintering temperature on structural and magnetic properties of the nanocrystalline nickel ferrite prepared by polyol method. Nickel ferrite is a soft magnetic material, which has versatile applications due to its typical

Gas Sensing Application of Ceria, Cassiterite and Ceria-Cassiterite Nanocomposite

Mane C.B.¹, Pawar R.P.¹, Tapase A.S.⁴, More H.S.⁵, Jadhav B.V.⁶ and Patil R.P.^{1*}

¹ Department of Chemistry, M.H. Shinde Mahavidyalaya, Tisgaon-416206, MH, INDIA

² Department of Chemistry, Shri Vijaysinhha Yadav College of Arts and Science, Peth Vadgaon, MH, INDIA

³ Government Vidarbha Institute of Science and Humanities, VMV Road, Amravati, 444 604 MH, INDIA

⁴ Department of Chemistry, Dattajirao Kadam Arts, Science and Commerce College, Ichalkaranji, 416 115 MH, INDIA

⁵ Department of Physics, Sanjay Ghodawat University, Kolhapur-416118 MH, INDIA

⁶ Department of Chemistry, Changu Kana Thakur Arts, Commerce and Science College, New Panvel 400035, MH, INDIA

*patilraj_2005@rediffmail.com

Abstract

Ceria, Cassiterite and Ceria-Cassiterite nanocomposites are studied as potential candidates for gas sensors. The particles of CeO₂ core and SnO₂ shell nanocomposite were prepared by microwave method. X-ray diffraction and transmission electron microscopy were used to characterize the CeO₂, SnO₂ and CeO₂/SnO₂ core shell nanocomposites. The obtained results from XRD show that the CeO₂ nanoparticles coated on SnO₂ yields diffraction peaks correspond to the crystalline SnO₂ phase. Also, TEM results show that the nanocomposite particles have a spherical morphology and a narrow size distribution. The thickness of CeO₂ shell on the surface of SnO₂ particles was about 7 nm. The particle size of the CeO₂ and SnO₂ and their nano composite is in the range of 10-20 nm. The electrical resistivity is decreasing with increasing temperature for all the samples. This indicates that all the samples show semiconductor like behavior.

The present work describes the gas-sensing performance of the nanostructured CeO₂, SnO₂ and CeO₂-SnO₂ powder towards ethanol, LPG, H₂, CO₂, NH₃ and Cl₂. It was found that the material exhibits high selectivity and sensitivity towards 60 ppm LPG at the operating temperature of 150°C.

Keywords: Ceria, cassiterite, nanocomposite, gas sensors, PPM.

Introduction

Gas sensors based on metal dioxide and their nanocomposites have attracted much public attention during the past decades due to their excellent potential for applications in environmental pollution remediation, transportation industries, personal safety, biology and medicine¹⁻³.

Numerous efforts have therefore been devoted to improving the sensing performance of metal oxides. In those effects, the construct of nanoheterostructures is a promising in gas sensing modification which shows superior sensing performance to that of the single component based sensors. Since the 20th century, atmospheric pollution has been

proved to be one of most urgent issues. For the sake of controlling the exhaust emissions, gas sensors for the quantitative detection of various toxic and harmful gases have been widely developed as a result of their high response, outstanding selectivity, excellent repeatability and good stability⁴⁻⁶.

So far a variety of gas sensors such as metal oxide semiconductor-based gas sensors⁷⁻¹², solid electrolyte-based gas sensors¹³, electrochemical gas sensors¹⁴, carbon-based gas sensors¹⁵⁻¹⁷, organic gas sensors^{5,6} and so on have been extensively investigated.

Amongst these different types of gas sensors, resistance type metal oxide gas sensors offering low cost, simple manufacturing approaches and excellent sensitivity to the great majority of gases have attracted considerable attention during the past several years^{18,19}.

SnO₂ is a special oxide material because it has a low electrical resistance with high optical transparency in the visible range. SnO₂ owing to a wide bandgap is an insulator in its stoichiometric form. However, due to the high intrinsic defects, that is oxygen deficient SnO₂ is an n-type semiconductor and has many applications. Similarly, CeO₂ is reported to be a predominantly ionic conductor, exhibits n-type conductivity under certain conditions. Cerium dioxide is an inexpensive and relatively harmless material that presents several characteristics that could be potentially advantageous for gas sensing applications. SnO₂ and CeO₂ nanomaterials reveal that they are promising materials for optoelectronic devices such as solar cells, conductive layers and transistors.

In this study, we briefly summarize and highlight the development of CeO₂, SnO₂ and CeO₂-SnO₂ based heterostructure gas sensing materials with diverse models, including semiconductor/semiconductor nano-heterostructures, which have been investigated for effective enhancement of gas sensing properties through the increase of sensitivity, selectivity and stability.

Also, we report the synthesis, characterization and gas sensing of CeO₂, SnO₂ and CeO₂-SnO₂ novel microwave system and describe the gas-sensing performance of the nanostructured CeO₂, SnO₂ and CeO₂-SnO₂ powder towards ethanol, LPG, H₂, CO₂, NH₃ and Cl₂.

Sr.No	Title of the Paper	Author's Name	Page No.
15	हिंदी की प्रभा खेतान की आत्मकथा 'अन्या से अनन्या' एवं मराठी की स्नेहप्रभा प्रधान की आत्मकथा 'स्नेहांकिता' का तुलनात्मक अध्ययन	डॉ. वसुंधरा उदयसिंह जाधव	69
16	राज्य एवं न्याय व्यवस्था का भारतीय चिंतन	अंचल सक्सेना	73
17	मानवाधिकार में पत्रकारिता की भूमिका	प्रा.डॉ.शेख शहेनाज अहेमद	78
18	सतना जिले में गोवंश आधारित व्यवसाय का विश्लेषणात्मक अध्ययन	मोहम्मद आरिफ डॉ. विष्णु प्रकाश मिश्रा	81
19	साहित्यकार का सामाजिक दायित्व	डॉ. रमेश टी. बावनथड़े	86
20	मुशीलकुमार सिंह के नाटकों में चित्रित सामाजिक समस्या-जातिभेद	प्रा. डॉ. राजेंद्र काशिनाथ बाविस्कर	89
21	हिंदी भाषा के प्रचार में सोशल मीडिया का योगदान	नरेन्द्र सोनी	92
22	रविभाण सम्प्रदाय में गुरु की संकल्पना	डॉ. सुनीता शर्मा	95
23	मानवीकरण एवं नई शिक्षा नीति	डॉ. शीतल प्रसाद महेन्द्रा	102
24	रागदरबारी उपन्यास में मूल्य-विघटन	प्रा.कोलते नितिन विजयकुमार	108
25	बी.एड. पाठ्यक्रम में मूल्य शिक्षा की आवश्यकता एवं महत्व	मोनिका चौधे	111
26	राही मासूम रज़ा के उपन्यासों में चित्रित महानगर	रीता कुमारी देव	115
27	केदारनाथ अग्रवाल के काव्य में लोक संवेदना	डॉ. अनुपम गुप्ता	119
28	'बदलते रूप' नाटक में चित्रित पारिवारिक विघटन	प्रा. नीता पोपट साठे	124
29	कोविड-19 महामारी - परिवार पर प्रभाव : एक समाजशास्त्रीय अध्ययन (मुरैना जिले के अंबाह तहसील के संदर्भ में)	डॉ. रक्षा कम्टान	126
30	बिहारी के काव्य में ज्योतिष चमत्कार	डॉ. पूर्णिमा अग्रवाल	131
31	डॉ. शंकर शेष के नाटक 'रक्तबीज' में मिथकीय प्रयोग	डॉ. दादासाहेब नारायण डांगे	134
32	वैश्वीकरण का भारतीय संस्कृति पर प्रभाव	डॉ. अर्चना हजारिका	138
33	वैश्वीकरण के सन्दर्भ में लोप होते राष्ट्र, राज्य और भारतीय ग्राम	डॉ. मोहसिन रशीद शेख	142
34	"राष्ट्र-प्रेम की अद्भुत धरोहर: आहुति"	श्री.रविंद्र पुंजाराम ठाकुरे प्रो.डॉ.अनिता पोपटराव नैरे	148
35	प्रेमचंद के कथा सागर में सूक्तियों के मुक्ता - माणिक्य	डॉ. सुधा त्रिवेदी	151
36	स्वाधिनता आंदोलन में हिंदी पत्र-पत्रिकाओं की भूमिका	डॉ. कृष्णा प्रल्हाद पाटील	157
37	वेदों में मानसिक स्वस्थ	डॉ. विनोद श्रीराम जाधव	160

बौद्ध धर्मांतर: एक रक्तहीन सामाजिक समतेची क्रांती

डॉ. जनार्दन श्रीकांत जाधव

सहाय्यक प्राध्यापक, इतिहास विभाग, म. ह. शिंदे महाविद्यालय, तीसंगी,

ता: गगनबावडा, जि: कोल्हापूर महाराष्ट्र

ईमेल: jadhavjj01@gmail.com

प्रस्तावना:

हिंदू धर्मात सामाजिक समता निर्माण करण्यासाठी सामाजिक परिवर्तनाची आवश्यकता होती. पण एकंदरीतच हिंदू समाजरचना पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना व्यवस्था परिवर्तन अपेक्षित होते. कारण हिंदूधर्म हा मनुस्मृती सारख्या विषमतावादी ग्रंथावर आधारित होता. त्यामुळे २५ डिसेंबर, १८२७ रोजी महाड मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथाचे सामुदायिकरीत्या दहन करून व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. ज्याची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी केली गेली.....पण एकंदरीतच हिंदू समाजरचना त्यामधील वर्णव्यवस्था, जन्माधिष्ठित जातीव्यवस्था आणि भ्रमविभागणी बरोबरच उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ अशी सामाजिक उतरंड लक्षात घेता हिंदूधर्म सामाजिक समता प्रस्थापित करू शकेल असे डॉ. आंबेडकरांना न वाटल्याने त्यांनी १३ ऑक्टोबर, १९३५ रोजी येवला (नाशिक) येथे "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही" अशी ऐतिहासिक घोषणा केली. १ आणि धर्मांतराच्या दिशेने पाऊल टाकले. धर्मांतराच्या या घोषणेने संपूर्ण देशामध्ये खळबळ माजली. पण धर्मांतराची ही घटना भारतास नवीन नव्हती. भारताच्या इतिहासावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, भारतात यापूर्वी सुद्धा अनेक धर्मांतरे घडवून आली होती. इ. स. ७ व्या शतकानंतर भारतावर झालेली इस्लामी सत्तेची आक्रमणे आणि त्यातून हिंदूंचे झालेले मुस्लिम धर्मांतर असो, किंवा १९ शतकात ब्रिटिश सत्तेच्या काळात हिंदूंचे झालेले ख्रिश्चन धर्मांतर असो प्रत्येक वेळी धर्मांतराचा प्रवास हा हिंदू धर्मातून इतर धर्मात असाच राहिला आहे. या दोन्ही धर्मांतराच्या पाठीमागे राजकीय सत्ता, भय, लोभ अशी कारणे होती. त्यामुळे त्यास कोणतेही उज्वल भवितव्य नव्हते. मात्र १९५६ साली भारतामध्ये घडून आलेले बौद्ध धर्मांतर हे केवळ आणि केवळ विवेकाने झालेले धर्मांतर होते. या धर्मांतराच्या पाठीमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका ही जगातील प्रत्येक माणसास एकाच समान पातळीवर आणून सामाजिक समता प्रस्थापित करणे ही होती. त्यामुळे त्याची खास नोंद घ्यावी लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली ही धम्मक्रांती अत्यंत शांततेने आणि विवेकाने केलेली क्रांती होती. या धम्मक्रांती पाठीमागे राजकीय प्रलोभन किंवा सूडाची भावना नव्हती. आणि म्हणून जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्तहीन धम्मक्रांती म्हणून तिचा उल्लेख करावा लागतो. माणसाला एका समान पातळीवर आणणारी ती एक समतेची क्रांती होती. प्रस्तुत संशोधनपर निबंधामध्ये अस्पृश्य समाजास असणारी धर्मांतराची आवश्यकता, हिंदूधर्मात संदर्भात बाबासाहेबांची भूमिका, इतर धर्मसंबंधीचे त्यांचे विचार, आणि बौद्ध धर्मच का? या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हिंदू धर्मसंबंधी विचार:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर हिंदूधर्मातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. डॉ. आंबेडकर यांना देशद्रोही, धर्मद्रोही ठरवून ते हिंदू धर्म उध्वस्त कराव्यास निघाले आहेत. अशीच समजूत करून घेतली होती. वेगवेगळी वर्तमानपत्रे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आग ओकत होती. बाबासाहेब आज अस्पृश्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत आहेत. त्यांना बहकावण्याचा प्रयत्न करत आहेत. २ एवढेच नाही तर धर्मांतराने अस्पृश्यांचे अतोनात नुकसान होईल अशा कितीतरी प्रतिक्रिया येत होत्या. काही लोक तर हिंदू



"सर्वोत्तम सुंदर जीवन यासाठी शिक्षण"

ज्ञानसाधना शिक्षण प्रसार मंडळ, निवडे संचलित

म.ह.शिंदे महाविद्यालय, तिसंगी

ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर ४१६ २०६

(शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नीत)

साईट : www.mhstcollege.in

ई मेल आयडी : mhstisangi@rediffmail.com

'अठराणी महाविद्यालय' योजनेतर्गत कार्यशाळा

विषय : 'कोविड १९ आणि भारतीय अर्थव्यवस्था'
शनिवार दि. ३१/०७/२०२१

* कार्यक्रमपत्रिका *

सकाळी १०.०० वा. नोंदणी

१०.०० ते १०.१०

: ठड्घाटन समारंभ

➤ ठड्घाटक

: मा. श्री. रघुपिनल शिंदे

सचिव, आ.शि.प्र. मंडळ, निवडे

➤ अध्यक्ष

: मा. डॉ. एन. के. शिंदे

प्राचार्य, म.ह.शिंदे महाविद्यालय, तिसंगी

➤ १०.१५ ते ११.१५

सत्र पहिले

मा. प्रा. डॉ. विजय देसाई - सदस्य, अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
राजश्री शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, स्कडी

विषय : कोविड १९ आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील परीणाम

➤ ११.१५ ते १२.१५

सत्र दुसरे

मा. प्रा. डॉ. प्रशांत कांबळे - सदस्य, इंग्रजी अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
राजश्री शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, स्कडी

विषय : कोविड १९ आणि सामाजिक जीवनावरील परीणाम

➤ १२.१५ ते ०१.१५ अध्यक्ष मनोगत : मा. प्राचार्य डॉ. एन. के. शिंदे

➤ १.१५ ते २.४५ समारोप - शिक्षक व विद्यार्थी : मतप्रदर्शन

➤ २.४५ आभार

१९९४



"सर्वोप सुंदर जीवन यासाठी शिक्षण"

नेक पुर्नमुल्यांकन : वी (सी) (सी)

ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ, निवडे संचलित

म.ह.शिंदे महाविद्यालय, तिसंगी

ता. गणतवावडा, जि. कोल्हापूर ४९६ २०६
(शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलन्धीत)



वब साईट : www.mhstcollege.in

ई मेल आयडी : mhstisangi@rediffmail.com

चार्य डॉ. एन. के. शिंदे

फोन ऑफिस : (०२३२६) २५४९४८

एम. ए., पी. एच. डी. पी. जी. डी. टी. ई. (सी. आय. डी. ए. ए. ए. ए.) डी. ए. ए. ई.

निवास : (०२३०) २४७९६८६ मोबाईल : ९४२२५८९७५९

जा. क. एम. ए. ए. ए. सी /

दिनांक :

अहवाल

शै. वर्ष . २०२० . २१

अग्रणी महाविद्यालय योजना

कार्यशाळा : कोविड १९ आणि भारतीय अर्थव्यवस्था

शैक्षणिक वर्ष २०१९.२० मध्ये महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत दि. ३१.०७.२०२१ रोजी 'कोविड १९ आणि भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले.

सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ, निवडे संस्थेचे सचिव मा. स्वप्नील शिंदे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहूने म्हणून राजर्षी शाहु कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी प्रा. विजय देसाई व डॉ. पी. वी. कांवळे उपस्थित होते.

या कार्यशाळेसाठी दोन व्याख्याने आयोजित केली होती. शाहु कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडी प्रा. विजय देसाई यांनी 'कोविड १९ आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम' या विषयावर व्याख्यान दिले. तर प्रा. डॉ. पी. वी. कांवळे यांनी 'कोविड १९ आणि सामाजिक जीवनावरील परिणाम' या विषयावर व्याख्यान देऊन विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. के. शिंदे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. डि. वी. इंगवले यांनी केले. आभार प्रा. ए. डी. फाळके व प्रा. डॉ. पोवार पी. के. यांनी केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. व्ही. आर. कांवळे यांनी केले.

समन्वयक

अग्रणी महाविद्यालय योजना
प्रा. डॉ. डी. वी. इंगवले

Scanned by TapScanner

नं. १११४



"सर्वोच्च सुंदर जीवन यासाठी शिक्षण"

नक पुनमुल्याकन : वा (साजापाए-२,५५) १

ज्ञानसाधना शिक्षण प्रसार मंडळ, निवडे संचलित

म.ह.शिंदे महाविद्यालय, तिसंगी

ता. गगनवावडा, जि. कोल्हापूर ४१६ २०६

(शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नीत)



वेब साईट : www.mhstcollege.in

ई मेल आयडी : mhstisangi@rediffmail.com

धार्य डॉ. एन. के. शिंदे

एम. ए. पी. एच. डी. पी. जी. डी. टी. डी (सी. आय. डी. ए. ए. ए.) डी. ए. चर्च.

फोन ऑफिस : (०२३२६) २५४९४८

निवास : (०२३०) २४७९६८६ मोबाईल : ९४२२५८९७५९

जा. क्र. एम. ए. च. एस. टी. / २०२०-२१/

दिनांक : 22.07.21

प्रति,

१. मा. प्राचार्य, श्री शिव-शाहू महाविद्यालय, मरुड ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर
२. मा. प्राचार्य, श्री संत गाडगेबाबा महाविद्यालय, कापशी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर
३. मा. प्राचार्य, विठ्ठलगव पाटील महाविद्यालय, कळे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
४. मा. प्राचार्य, श्रीपतराव चौगुले आर्ट्स अण्ड कॉमर्स कॉलेज, (माळवाडी) कोताली, पन्हाळा जि. कोल्हापूर
५. मा. प्राचार्य, डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर, ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर
६. मा. प्राचार्य, आर्ट्स, कॉमर्स अण्ड सायन्स महाविद्यालय, आमुले पोले, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
७. मा. प्राचार्य, आनंदी आर्ट्स, कॉमर्स अण्ड सायन्स कॉलेज, गगनवावडा जि. कोल्हापूर
८. मा. प्राचार्य, वाय. डी. पाटील आर्ट्स अण्ड सायन्स कॉलेज, यवतून ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
९. मा. प्राचार्य, आर्ट्स, कॉमर्स अण्ड सायन्स महिला महाविद्यालय, कमवा वीड, ता. करवीर जि. कोल्हापूर
१०. मा. प्राचार्य, श्री. लहु बाळा परितकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पणोरे ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
११. मा. प्राचार्य, श्री. शंकराचार्य पदार्थ तारणा मंडळ, ता. करवीर जि. कोल्हापूर
१२. मा. प्राचार्य, श्री. शंकराचार्य पदार्थ तारणा मंडळ, ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर
१३. मा. प्राचार्य, श्री. शंकराचार्य पदार्थ तारणा मंडळ, ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर
१४. मा. प्राचार्य, श्री. शंकराचार्य पदार्थ तारणा मंडळ, ता. करवीर जि. कोल्हापूर

विषय: अग्रणी महाविद्यालय, समुह अंतर्गत **कोविड १९ आणि भारतीय** या विषयांवरील कार्यशाळेस उपस्थित रहाणेबाबत... **अभ्यास**

महोदय,

आमचे महाविद्यालयात

कार्य दि. 39/06/2021 रोजी म.

90 वा.

या विषयांवर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन

केले असून या कार्यशाळेस आपल्या महाविद्यालयानील, एक प्राध्यापक व पाच विद्यार्थी यानी ऑनलाईन कार्यशाळेस उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती.

कळावे,

डा. डॉ. वी. इंगवले

समन्वयक

मो. ९९२३५५८६६९

डा. एन. के. शिंदे

अग्रणी महाविद्यालय 2020-21
दि. 31/07/21.



कोविड-19 आणि भारतीय अर्थव्यवस्था.



कोविड-19 आणि भारतीय अर्थव्यवस्था

स्थापना: १९९४

नेक पुर्नमुल्यांकन :बी (सीजीपीए-२.५५)



"सर्वांग सुंदर जीवन यासाठी शिक्षण"
ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ, निवडे संचलित

म.ह.शिंदे महाविद्यालय, तिसंगी

ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर ४१६ २०६
(शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नीत)

वेब साईट : www.mhstcollege.in

ई मेल आयडी : mhstisangi@rediffmail.com

प्राचार्य डॉ. एन. के. शिंदे

एम. ए., पी. एच. डी. पीजीडीटीई (सीआयडएफएल), डी. एच. ई.

फोन ऑफिस : (०२३२६) २५४१४८

निवास: (०२३०) २४७१६८६ मोबाईल: ९४२२५८१७५९

जा. क्र. एमएचएसटी/२०२०-२१/


दिनांक :

अहवाल
राष्ट्रीय सेवा योजना
आंतरराष्ट्रीय योगदिन

२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु सद्यस्थितीत कोरोना (कोव्हीड १९) विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि. २१ जून २०२० रोजी सदर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष वोलवून हा दिवस साजरा करणे उचित ठरणार नव्हते.

त्यामूळे महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची 'Yoga at home and Yoga with finaly' यावर आधारीत योग दिन साजरा करण्यात आला. त्याला महाविद्यालयातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.




कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
म. ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगी
ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर.

स्थापना: १९९४

नं० पुर्नमुल्यांकन : बी (सीजीपीए-२.५५)

"सवांग सुंदर जीवन वासाठी शिक्षण"

ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ, निवडे संचलित



म.ह.शिंदे महाविद्यालय, तिसंगी

ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर ४१६ २०६

(शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नीत)

वेब साईट : www.mhstcollege.in

ई मेल आयडी : mhstisangi@rediffmail.com

प्राचार्य डॉ. एन. के. शिंदे

फोन ऑफिस : (०२३२६) २५४१४८

एम. ए., पीएच. डी. पीजीडीटीई (सीआयडएफएल). डीएचई.

निवास: (०२३०) २४७१६८६ मोबाईल: ९४२२५८९७५९

जा. क्र. एमएचएसटी / २०२०-२१/

दिनांक : २२.०६.२०२०

राष्ट्रीय सेवा योजना
आंतरराष्ट्रीय योगदिन
अहवाल

२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो . परंतु सद्यस्थितीत कोरोना (कोव्हीड १९) विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि. २१ जून २०२० रोजी सदर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष वोलवून हा दिवस साजरा करणे उचित ठरणार नव्हते .

त्यामुळे महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची 'Yoga at home and Yoga with family' यावर आधारित योग दिन साजरा करण्यात आला . त्याला महाविद्यालयातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .



Shinde
कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
म. ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगी
ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर.

Yoga day At home



International Yoga Day
21-06-2020

Est.:1994

NAAC Reaccredited: Grade 'B' (CGPA 2.55)

Dnyansadhana Shikshan Prasarak Mandal, Nivade Sanchalit



M. H. Shinde Mahavidyalaya, Tisangi

Tal- Gaganbavda, Dist- Kolhapur

Web: www.mhstcollege.in

E-mail: mhstisangi@rediffmail.com

Principal: Dr. N. K. Shinde

M.A. Ph.D., D.PGDTE (CIEFL) DHE.

Phone Office: (02326) 254148


Home (0230) 2471686 Mobile: 9422581759

Ref. No. MHST/

Date:13/08/2021

राष्ट्रीय सेवा योजना (नोटीस)

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका आणि सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सुचित करण्यात येते की 15 ऑगस्ट 2021 रोजी 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऑनलाइन प्रश्नमंजूषा आणि निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे तरी सर्वांनी सहभाग नोंदवावा.


कार्यक्रम अधिकारी
राष्ट्रीय सेवा योजना
म. ह. शिंदे महाविद्यालय, तिसंगी
ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर.


13/8/2021
MR PRINCIPAL
M. H. Shinde Mahavidyalaya, Tisangi
Tal. Gaganbawada, Dist. Kolhapur.

जी. आर. पलसे

एम.ए., एम.एड., सेट, नेट

प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ

G. R. Palse

M.A., M.Ed., SET, NET

I/c Director,

Board of Examinations & Evaluation



Estb. 1962

Accredited by NAAC (2021)
with U.G.P.A. 1.32

शिवाजी विद्यापीठ,

कोल्हापूर-४१६ ००४, महाराष्ट्र

SHIVAJI UNIVERSITY,

KOLHAPUR-416 004, MAHARASHTRA

दूरध्वनी (थेट) : २६९३१७६,
२६०९०६७, २६०९०६८

Phone : (Dir.) 2693176,

2609067, 2609068

Website : www.unishivaji.ac.in

E-mail : coe@unishivaji.ac.in

Ref. No. :

Date :

Declaration of Result

It is hereby declared that the thesis entitled,

THE NOVELS OF THEA ASTLEY : A STUDY IN POSTCOLONIAL CONSCIOUSNESS

Submitted by **Shri. Kumbhar Prakash Ganpat** in English under the Faculty of Humanities is accepted by the University authorities for the award of the Degree of Doctor of Philosophy in English under the Faculty of Humanities on 03/11/2021.

I/c. Director

Board of Examinations & Evaluation

No. SU/PG/EXAM/Ph.D./ 321/7351

Date : **15 NOV 2021**

To,

1. **Shri. Kumbhar Prakash Ganpat**
Plot No. 197, Rajopadhenagar, Kolhapur (M. H. Shinde Mahavidyalaya, Tisangi)
2. Guide: Dr. Pratap B. Patil
Shiv-Shahu Mahavidyalay, Sarud Dist. Kolhapur
3. The Director, Barr. Balasaheb Khardekar Knowledge Resource Center, Shivaji University,
Kolhapur.
4. The Head, Dept. of English, Shivaji University, Kolhapur
5. Statement of Marks / Certificate Unit.
6. Convocation Unit.
7. Statistics Section.
8. Copy to UGC Notification File.